

414, Shah Nahar (Worli) Industrial Estate, B-Wing, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai-400 018.
Phone: 6662 5602 Fax: 6662 5605
CIN: L65990MH1981PLC025770
www.elcidinvestments.com
vakilgroup@gmail.com

Date: 1st August 2019

To,
The Deputy Manager
Corporate Relations Department,
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai 400001

Dear Sir,

Ref No: - Company Code No. - 503681

<u>Sub: Compliance under Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

In terms of Regulation 30 & 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find the enclosed Public notice published on 30th July 2019 in 'Business Standard' English newspaper and in 'Mumbai Lakshadeep' Marathi newspaper informing about the 38th Annual General Meeting to be held on Thursday, 22nd August 2019 and remote Evoting facility to its members.

Further, in pursuant to Regulation 30(4) read with schedule III(A) (12), please find the below enclosed the copy of newspaper articles as published in above mentioned newspaper.

Kindly take the same on your records.

Thanking you.

Yours faithfully,
For ELCID INVESTMENTS LIMITED

Mittal Cori

Company Secretary and Compliance officer

Encl.: as above



ELCID INVESTMENTS LIMITED

rence: www.MBAUniverse.com/IMC2019

CIN: L55990MH1981PLC025T70
Regd. Office: 414, Shah Nahar (Worli) Industrial Estate,
B-Wing, Dr. E. Moses Rd., Worli, Mumbai - 400018,
phone No.: +91 022-6865502, 68625604, Fax: +91 022-6865502,
E-mail: yakilgroup@gmail.com website: www.elcidinvestments.com

NOTICE OF 38TH ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING INFORMATION & BOOK CLOSURE

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, the notice is hereby given that:

- The 38th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Thursday, 22nd August, 2019 at 11.00 a.m. at Indian Merchants' Chamber, 2nd Floor, Kilachand Conference Room, IMC Building, Churchgate, Mumbai 400 020 to transact the business as set out in the Notice of AGM dated 22nd May 2019;
- The Notice of AGM along with Annual Report for the year ended 31st March, 2019 has been sent to all the members at the line registered address through the permitted mode. The physical copies were dispatched on 28th July 2019 and the emails were sent on 29th July 2019.
- 3. Members holding shares as on the cut-off date i.e. 15th August, 2019 may cast their vote electronically on the Ordinary and special businesses set out in the Notice of AGM through electronic voting system of Central Depository Services (India) Limited (CDSL) from a place other than venue of AGM ("remote E-Voting"). All the members are informed that:

 i. the Ordinary and special businesses set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means;

 iii. the remote e-voting shall commence on Monday, 19th August, 2019 at 5.00 p.m.;

 iii. the remote e-voting shall end on Wednesday, 21st-August, 2019 at 5.00 p.m.;

 iv. the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is 15th August, 2019;

 v. any person, who acquires shares of the Company

v. any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 15th August, 2019, may obtain the login ID and password by sending a request at help desk, evoting@cdslindia.com.cr vakildroup@mail.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote.

ansaty register with control to the used for casting vote; In and password can be used for casting vote; In members may note that :a) the remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot pagers shall be made available at the AGM; c) the members who have cast their vote by remote e-voting facility, may also attend the AGM but shall not be entitled to cast vote again; and d) a person whose name is recorded in the Register of Members maintained by the Company as on the cut-off date i.e. 15th August, 2019 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well; as voting at the AGM through ballot paper; the notice of the AGM is available on the CDSL's website https://www.evotinonids.com.

In case of gueries, members may refer to the

website https://www.evotingindia.com, in case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Helps Section of https://www.evotingindia.com or call on helpdesk.no:18002005533. Members may also write to the Company at the email ID vakilgroup@gmail.com or the Registered Office Address.

Address.

Ix. Any query or grievance connected with the voting by electronic means may be addressed to the Compliance Officer Mr. Varun Vakil, at the email ID vakilgroup@cmail.com, Or at the Registered Office

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Friday, 16st August, 2019 to Thursday, 22nd August, 2019 (both days inclusive) for annual general meeting and determining the entitlement of the shareholders to the final dividend for the year ended 31st March, 2019.

By order of the Board

rcn, 2019. By order of the Board For **Elcid Investments Limited**

DIN: 01880759

Varun A Vakil Chairman

TED ens, Sector-61 aryana

THARDINA MARKET

autotech.com

y to investor

Companies Act, 2013 ting, Audit, Transfer and amended from time to ns for transfer of unpaid spect of which dividend

O IEPF. d shareholders at their PF under the Rules for omplete details of the even consecutive years w.shivamautotech.com ted to verify the details

11-12 and onwards are 31, 2019 by sending a sted copy of PAN card), the telephone contact older, to the Company Emaar Digital Greens, ransfer Agent Limited, 1-41406149-52; email

31, 2019 failing which the IEPF without any

rentioned above, new impletion of necessary nal share certificate(s) u are holding shares in rate action for transfer

of unclaimed dividend ay note that both the rom the IEPF Authority ble at www.iepf.gov.in requisite documents

iles, they may contact 10, 1st Floor, Emaar Gurugram, Haryana-

ım Autotech Limited

Shivani Kakkar Company Secretary M. No. 25097

Paramana ana antana

Place: Mumbai, Dated: 29th July, 2019

प्रज यासबधा । अधिनियम यांवर चौकर्

कार्ब आणि हे काय? शिच्या

100 रुपये केवळ) नाही

त काही हरकत असेल त्यांनी सिध्द झाल्य र्यालयाचे वरील ।नीत्र आलेल्या गावयाचे नाह ल व अर्जाचे

र्गदाय आयुक्त, ो आज दिनांक

गाखा) गी कार्यालय, मुंबई

ना

सय्यद वाती यांनी त्ताईन नोंदणीकृत नामानुसार त्यांचा जता, ओरिएन्टत कर रोड लालबार उ। शाहबाझ सलीम ांनी रक्कम देण्यात वटी मार्च २०१९ ठोकते आहे आणि नाही तसेच त्याचे ति. माझे अशिलांनी प्रणे येथे तकार नौ स्चनेमार्फत मोह ग अशिलास संप हणून सदर सूचना ति भेटून प्रकरण ति येत आहे अन्यथा देशीर कारवाई माझे त्याकरिता नंतर रार किंवा दायित

ऑड. एन.ए. घट्टे ति, कार्यालय के.२, डा रोड व जेल रोड डोममागे, मुंबई-९ T. . 922121099

मेकल्स लेमिटेड

लयः ए/८ वल एरिया, महाड, (महाराष्ट्र).

187PLC044942 -233865 arichemicals,in arichemicals.in स ॲण्ड डिस्क्लोज २०१५ च्या नियः हुना देण्यात येत आ पलेल्या तिमाहीकरित रीय निष्कर्षास मान्यत ,०८ ऑगस्ट, २०१९ संचालक मंडळाची स

षी सूचना कंपनीच्य als,in वेबसाईदव एक्सचें ज च्य वेबसाईटवर उपलब

बाच्या वतीने व करित त्तपोर्ट लिमिटेडकरित अनुप रामुद व्यवस्थापकीय हीआवएन:००७५५७४

ठिकाण : मुंबई

दिनांकः २९ जुलै, २०१९

एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड 🦠

सीआयएनः एल६५९९०एमएच१९८१पीएलस्य १२५७अ अलहामान्य प्रमाण के विद्यापिक कार्यास्य । ४९४, बाह नात्य (बस्की) हेन्द्रशियत वस्तु मी सिंग, डॉ. ई. मीचेस रोड, बप्ती, मुंबई-४०००१८. ब्रुट्ट का. १९४-०२२-६६६२५६०२, ६६६३५६०४, फेंकस: ११-०२२-६६६२५६०५,

इं-मेल: vakilgroup@gmail.com, वेबसाइंट: www.elcidinvestments.com

३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

कंपन्यांचा अधिनियम, २०१३ चे कलम १०८ च्या तातुरींच्या आणि कंपन्यांची (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावलीचा नियम २० च्या अनुषंगाने याद्वारे सूचन देण्यात येत आहे की:

१। कंपनीची_{र रे}ट्वी खार्मिक सर्वसाधारणः सम्रा (एजीएम) गुरुवार, दि.२२ ऑपस्ट २०१९ रोजी स.११-००वा. इंडियन मर्चेटस् चेंबार, २८৮ मजलां; किलाचंद कॉन्फरन्स रूम, आयएमसी इमारत, चर्चगेट, मुंबई-४०००२० या ठिकाणी २२ में, २०१९ रोजीच्या एजीएमच्या सूचनेत नमुद केल्याप्रमाणे कामकाज करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकिता वार्षिक अहवाल सर्वे सभासदाना त्यांच्या नीटणीकृत परचावर विहिट पद्धतीने पाठविषयात आले आहे. वास्तविक प्रति २६ जुलै, २०१९ आणि ई-मेल २९ जुलै, २०१९ रोजी पाठविष्यात आले आहे.

निर्दिष्ट दिनांकापर्यंत म्हणजेच १५ ऑगस्ट, २०१९ पर्यंत भागधारण करणारे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुवनेत नमुद करण्यात आल्याप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या स्थळाञ्चतिरीक्त सेंट्रल डिपॉशिटरी सन्होंसेस (इंडिया) लिम्स्टिड (सीडीएसएल) च्या जागेतून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या मार्फत साधारण आणि विशेष कामकाआच्या वेळेस इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक स्वरुपात देऊ शकतात. सर्वे सभासदाना कळविण्यात येत आहे की,

१. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानांच्या मार्फतीने एजीएम सुचनेत नमुद करण्यात आल्याप्रमाणे साधारण आणि विशेष कामकाज केले जाऊ शकेल.

रिमोट ई-बोर्टिंग सोमवार, दि.१९ ऑगस्ट, २०१९ रोजी स.१०.००वा

रिमोट ई-वोटिंग बुधवार, दि.२१ ऑगस्ट, २०१९ रोजी साय.५.००वा.

४. इलेक्ट्रॉनिक भाष्यमाद्वारे मतदान करण्याची पात्रता ठरविण्याची निर्दिष्ट तारीख १५ ऑगस्ट, २०१९ आहे.

५. ज्या कोणत्याही व्यक्तीने सदर कंपनीचे भाग संपादीत केले आहेत आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठविण्यात आल्यानंतर सदर कंपनीचा सभासद बनला आहे आणि निर्देष्ट तारीखेस म्हणजेच १५ ऑगस्ट, २०१९ रोजी भागधारण करीत असल्यास तो helpdesk.evoting@cdslindla.com, vakilgroup@gmail.com वर विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतो, असे असले तरीही जर एखादी व्यक्ती ई-मतादानासाठी सीडीएसएलकडे अगोदरच नोंदणीकृत असल्यास ती व्यक्ती मत देण्यासाठी अस्तित्वात असलेला युजर आयडी आणि पासवर्ड वापरू

सभासदांनी याची नोंद घ्यावी की, (अ) वरील नमुद दिनांकानंतर सीडीएसएल ई-बोटिंग संबंधित मॉड्युअल निष्क्रीय करील आणि मतदान करण्याची वेळ आणि संबंधित सभासदाने एखाद्या ठरावावर मत दिल्यास वे त्यानंतर बदल्खाची परवानगी सदर सभासदांना असणार नाही. (ब) मतदान कागदाच्या मार्फतीने मतदान काण्याची सुविधा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळेस उपलब्ध करून दिली जाईल. (क) ज्या सभासदानी रिमोट इं-वोटिंग सुविधेद्वारे त्यांचे मत दिले आहे ते देखील सदर वार्षिक सर्वसाधारण समेस उपस्थित राह् शकतात. परंतु पुन्हा मत देण्याचा त्यांना अधिकार राहणार नाही, आणि (इ) सदर निर्दिष्ट तारीखेस म्हणजेच १५ ऑगस्ट, २०१९ रोजी ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणी पुस्तकात आणि फायदेशीर मालकांच्या यादीमध्ये नोंद आहे केवळ त्याच व्यक्तीला रिमोट ई-बोटिंगची त्याचप्रमाणे मतदान कागदाच्या मार्फतीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळेस मतदान करण्याच अधिकार असेल.

७. या वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना सीडीएसएलची वेबसाईट https:// www.evotingindia.com वर उपलब्ध आहे.

सभासद प्रश्नांच्या बाबतीत https://www.evotingindia.com वरील मदत विभागात सभासदांसाठी असलेल्या वारंबार विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचा (एफएक्यु) चा आणि सभासदांकरिताच्या ई-मतदान वापरण्याचा पुस्तकेचा संदर्भ घेऊ शकतात अथवा अथवा हेल्पडेस्क क्रमांक १८००२००५५३३ वर संपर्क साध् शकतीलः सदस्यांनी कंपनीकडे vakilgroup@gmail.com ई-मेलवर कळवावे किंवा नोंदणीकृत कार्यालयात कळवावे.

९. संक्षम अधिकारी श्री. वरुण विकल यांच्याशी vakilgroup@gmail.com वर किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात संपर्क साधू शकतील, उ इतेक्ट्रानिक याप्यमाद्वारे मतदान करण्याशी संबंधित असलेल्या तक्रारीच्या संबंधात संबोधन कातील.

कंपन्यांचा अधिनियम, २०१३ चे कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोबर रिकायरमेंटस्) नियमाक्ली, २०१५ ची नियमावली ४२ च्य अनुष्णने समासदाचे नोंदणी पुस्तक आणि भागहस्तांतरण पुस्तक शुक्रवार, दि.१६ ऑगस्ट, २०१९ ते गुरुवार, दि.२२ ऑगस्ट, २०१९ पर्यंत (दोन्ही दिवस घरून) ३१ मार्च, २०१९ रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता अंतिम लाभांशास भागंपारकांचे अधिकार निश्चितीकरिता व वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रयोजनासाठी बंद

> मंडळाच्या आदेशान्वये स्लसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडकरिता

> > वरुण वकिल अध्यक्ष

डीआयएन:०१८८०७५९

द्कान र नालासोपार

तीने कळा दिनोक: ३०.0

. वः गम्ही

सुन कोणताही दा

> नमुन (कंपनी (स

क्षेत्रिय कंपनी कोचंद्र

आकृती इन्छे कार्यालयः टी-हाऊस, ४६२, '(पश्चिम), मुं

कंपनीचे

की, शुक्रवार, विशेष सर्वसा कंपनीचे नोंदर राष्ट्रीय राज करण्याकरिताः बदलण्याच्या बदलण्याच्या अर्थात क्षेत्रिय कोषाः व्यक्ति कार्यालयाच्या येत् असल्या वरं सदा सूचन आतं क्षेत्रिय ५वा मजल ४००००२ व एक प्रत अव केलेल्या नॉ

दिनांकः २६ ठिकाणः मुंब

£\$000¥

Muth

सिक्युरिटी खालील स मुधूत होम 3 सहवाचि नमुद्रप्रमाण या संदर्भा अंतर्गत देव दराने पुढील परतफेड क

अ. कत्रं

कर्जदार यां सदर कर्जद

दिनांक: